

PUBLIC NOTICE

Shri Rohit Babul Shah a member of the Santacruz West View Co-Operative Housing Society having address at 309, S.V.Road, Santacruz (W), Mumbai 400054 and holding Flat no.10 in block C in building no. 1 of the society, passed away on 01-03-2022 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of **10 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors in the society office with the Secretary of the Society between 11am to 4pm from date of the publication of the notice till date of expiry period.
Date: 19th May 2022 / Place: Mumbai
For and on behalf of Santacruz West View Co-Operative Housing Society Ltd
Hon. Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that under instructions of my clients, I am investigating and verifying the right, title and interest of **1) MR. HIRENDRA KUMAR VYAS & 2) MRS. MADHULIKA VYAS** who have agreed to sell to our clients, the Properties, more particularly described in the Schedule herein under. Any/all persons having any claim or demand against to or in the Properties mentioned in the Schedule by way of sale, share, partition, gift, transfer, claim, exchange, lease, tenancy, license, mortgage, lien, charge, its pendents, maintenance, trust, inheritance, easement, bequest, encumbrance, right of preemption under any agreement/writing/document, order/deed/judgment of any Court, agreement or otherwise whatsoever, are hereby required to make the same known in writing along with the documentary proof to the undersigned at underwritten address within 15 days from the date hereof, or else, any such claim or demand if any, will be considered as waived or abandoned for all intents and purposes and shall not be binding on my clients.

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO: (Description of the Properties)

1) ALL THAT the 5 (five) fully paid up shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each, bearing Share Certificate No. 0009 dated 28th February, 2016 and distinctive share Nos. 00041 to 00045 (both inclusive) issued by the Whispering Palms XX Clusives Co-operative Housing Society Ltd. together with the occupancy and ownership rights, in respect of Flat No. 203 on the 2nd floor of Building No. 9, Wing A, in 'Whispering Palms XX Clusives CHS Ltd.' area admeasuring 23.02 sq. mtrs Carpet, inclusive of enclosed balcony area whereof is 2.21 sq. mtrs situated at, Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai - 400101, Plot B, Sector 1, bearing CTS Nos. 171/1A/10 of 'R' Ward, Akurli Village, Borivali Taluka, Mumbai City and Mumbai Suburban Ward in the Registration District and Sub-District of Mumbai city and bounded as under:
On or towards the East by : 36.60 meters wide D.P Road;
On or towards the West by : Building No.10;
On or towards the North : Building No.12;
On or towards the South by : 18.30 meters wide D.P Road
2) ALL THAT the 5 (five) fully paid up shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each, bearing Share Certificate No. 0010 dated 28th February, 2016 and distinctive share Nos. 00046 to 00050 (both inclusive) issued by the Whispering Palms XX Clusives Co-operative Housing Society Ltd. together with the occupancy and ownership rights, in respect of Flat No. 204 on the 2nd floor of Building No. 9, Wing A, in 'Whispering Palms XX Clusives' area admeasuring 23.02 sq. mtrs Carpet, inclusive of enclosed balcony area whereof is 13.04 sq. mtrs together with Still Parking Space No.205, Ground Level in Building No.9, A-Wing situated at, Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai - 400101, Plot B, Sector 1, bearing CTS Nos. 171/1A/10 of 'R' Ward, Akurli Village, Borivali Taluka, Mumbai City and Mumbai Suburban Ward in the Registration District and Sub-District of Mumbai city and bounded as under:
On or towards the East by : 36.60 meters wide D.P Road;
On or towards the West by : Building No.10;
On or towards the North : Building No.12;
On or towards the South by : 18.30 meters wide D.P Road
Dated this 19th day of May, 2022

Sd/-
Advocate. Vinita Hombalkar
2/27, Madhavi CHSL,
Mogal lane, Pt.Satavlekar Marg,
Mahim (W), Mumbai - 400016

अंबा एन्टरप्रायझेस लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: सेक्टर क्र. १३२, एच एन १/४/१, प्रेमराज इंडस्ट्रीयल इस्टेट, शेड क्र. बी-२, ३, ४, दलवीयाडी, पुणे - ४११०४१
सीआयएन: एल९९९९९पीएन९९२पीएलसी९८८६१२
ई-मेल: ambaltd@gmail.com, वेबसाईट: www.ambaltd.com

सूचना

सेबी (लिटिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यता नियम २९ व नियम ३३ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखा अहवालासह लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात **शुक्रवार, २७ मे, २०२२ रोजी स.१९.०० वा. अंबा एन्टरप्रायझेस लिमिटेडच्या** संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचनेची प्रत कंपनीच्या **www.ambaltd.com** वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या **www.bseindia.com** वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अंबा एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही / -
केतन मेहता
दिनांक : १८.०५.२०२२
ठिकाण : मुंबई



Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Navi Mumbai - 400 703 Tel.: 022-2777 0800
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 36TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Thirty Sixth (36th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 14th June 2022 at 11:00 a.m. IST, through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No.20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 19/2021 dated 8th December 2021 and Circular No. 21/2021 dated 14th December 2021 read with Circular No.14/2020 dated 8th April 2020 and Circular No.17/2020 dated 13th April 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the members of the company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars. Members may note that the Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.apcotex.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the NSDL website www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

The Company has fixed Book Closure from Wednesday, 8th June 2022 to Monday, 13th June 2022 (inclusive of both days) for determining the entitlement of members to final dividend for FY 2021-22, if approved at the AGM.

If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in electronic form) / Company (if shares held in physical form), you may register to receive the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22, by completing the process as under:

Physical Holding	Send a request to the Registrars and Share Transfer Agents viz. Link Intime India Pvt. Ltd. at rt.helpdesk@linkintime.co.in / satyam.desai@linkintime.co.in ;
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and follow the process advised by your DP.

In the event the company is unable to pay the dividend to any shareholder by electronic mode, due to non-registration of the bank details of shareholders, the company will dispatch the dividend warrants/cheques to such shareholder, in due course.

By order of the Board
For **apcotex industries limited**
Sd/-
Anand V. Kumashi
Company Secretary
Place: Navi Mumbai
Date: 18th May, 2022
Email: redressal@apcotex.com

रेलिंगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.
नोंदी कार्यालय: ८/२४ मजला, मॅक्स हाऊस ब्लॉक ए, डॉ. झा मार्ग, ओखला फेज ३, ओखला इंडस्ट्रीयल इस्टेट, नवी दिल्ली-११००२०.
माध्यमतीय कार्यालय: ए-३/४/५, क्लब २२५, टॉवर बी, राज मजला, सेक्टर १२५, नोईडा-२०१३०१.

ताबा सूचना (परिशिष्ट ४) (नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकरता हे सिक्युरिटीयोजन अॅण्ड रिस्कमॅनेज्मन्ट ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत रेलिंगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, नॉन बँकींग वित्तीय कंपनी (आरबीआयएसह नोंदीणीकृत) यांचे नोंदीणीकृत कार्यालय पहिला मजला, एन-१४, ४५/१०, पी ब्लॉक, कॅन्टॉन प्लेस, नवी दिल्ली-११०००१ (यापुढे आरएचडीएफसीएल)चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) क्लस, २००२ च्या नियम ३ सहाय्यता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत १८.१०.२०२१ रोजी विवितत केलेल्या मागणी सूचनेनुसार निम्ना प्रवेश शर्मा, महेश श्रीक्रिशन शर्मा यांची पत्नी, र/दि.: घर क्र.ए-१३, वज्र हनुमान सोसायटी, महिला समिती शाळा, ठाकुली, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१. दुसरा पत्ता: दी एमडब्ल्यू गुप, २०२, म्हाडे टॉवर, फडके रोड, डॉंबिवली (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०१. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, ए विंग, जय महार अपार्टमेंट, टिळक कॉलेज रोड, आसदे, डॉंबिवली (पूर्व), कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३ आणि महेश श्रीक्रिशन शर्मा, श्रीक्रिशन शर्मा यांचा मुलगा, र/दि.: ए-१३, वज्र हनुमान सोसायटी, महिला समिती शाळा, ठाकुली, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१, दुसरा पत्ता: फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, ए विंग, जय महार अपार्टमेंट, टिळक कॉलेज रोड, आसदे, डॉंबिवली (पूर्व), कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३ यांना सदर सूचना प्राप्त ताखेपामुळे ६० दिवसांच्या आत देय रकम रु.११,३५,४०१.४८ तसेच १८.१०.२०२१ पासून त्याच रकमेचा व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्ज क्र. XMHDMT00073059 (अर्ज आवडी ६५८८१७) कर्जदार/जामिंदार यांनी वर नमूद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकरत्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (ख) सहाय्यता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) क्लस, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमूद केलेल्या माध्यमतेचा ताबा १६ मे, २०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी आरएचडीएफसीएल यांच्याकडे रु.११,३५,४०१.४८ तसेच १८.१०.२०२१ पासून त्याच तसेच प्रारंभिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावे.

प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तत्तुटी अन्वये कर्जदार लक्ष घेण्यात येत आहे.

मालमतेचे वर्णन
फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, ए विंग, क्षेत्रक ३०२ ची.फु. व्हिल्टअप क्षेत्र (सामायिक क्षेत्रासह) (अर्थात २८.०८.०१.सी.), जय महार अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, टिळक कॉलेज रोड, आसदे, डॉंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३

प्राधिकृत अधिकारी
मे. रेलिंगेअर हौसिंग डेव्हलपमेंट
फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

राज राधे फायनान्स लिमिटेड

सीआयएन क्र. : यू६७१२०जी९९१८५पीएलसी००७५७६
नोंदीणीकृत कार्यालय : ४७, श्यामल रोड हाऊस, ३/बी, श्यामल क्रॉस रोड्स जवळ, अहमदाबाद - ३८००१५
अधिकृत अधिकारी: नील शाह, संपर्क क्रमांक: +९१ ९३५९८ ९३९९९

नियम ६(२) आणि नियम ८ (६) मधील तरतुदी अंतर्गत अवास्तविक मालमत्ता आणि तारण मालमतेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटीयोजन अॅण्ड रिस्कमॅनेज्मन्ट ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ अन्वये स्थावर आणि जंगम मालमतेची विक्रीकरिता ई-लिवाव विक्री सूचना.

येथे सूचना देण्यात येत आहे की, राज राधे फायनान्स लिमिटेड ही कंपनी कायदा १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आहे जी सरफायसी कायदा २००२ च्या सहाय्यता कलम २(एम). राज राधे फायनान्स लिमिटेडने मे.किंस्टन पापेटेड प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर ची संपूर्ण धकदाकी कर्ज मिळविली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांच्या अंतर्निहित प्रतिवृत्तीसह. सध्या वित्तीय मालमत्ता सध्या दि. १९ एप्रिल २०२२ रोजी नोंदीणीकृत काराराद्वारे राज राधे फायनान्स लिमिटेडमध्ये हस्तांतरित आणि निहित केलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकार्याने खालील प्रतिभूत मालमतेची दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी सरफायसी कायदा, २००२ चे कलम १३(४) अन्वये वास्तविक मालमत्ता टाब्यात घेतली होती आणि जे आता सरफायसी कायदा आणि प्रतिभूत व्याज (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या तरतुदी अंतर्गत राज राधे फायनान्स लिमिटेड मध्ये हस्तांतरित आणि निहित आहेत.

खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमतेची जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्वावर ई-लिवावाद्वारे प्रतिभूत धनकोचे दि.३०.०४.२०२२ रोजी रु.५६,६६,३०,२१५.०७/- (पन्नास कोटी सहासह लाख तीस हजार दोनशे पंधरा आणि सात पैसे फक्त) तसेच पुढील काराराद्वारे व्याज, दंडाकारण व्याज, खर्च आणि खर्च च्या धकीत रकमेच्या वसुलीसाठी विक्री केली जाईल.

याद्वारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की, आम्ही <https://sarfaesi.auctiontiger.net> या वेबसाइटद्वारे सार्वजनिक ई-लिवाव करणार आहोत. दि.३० जून २०२२ रोजी दु.१२.०० वा ते ५ मिनिटांच्या अर्थात विस्तारासह सायं.४.०० पर्यंत पूर्ण केले जाईल.

अ. क्र.	मालमतेचे वर्णन.	रकम रु. मध्ये		मालमत्ता निरीक्षणाची तारीख व वेळ	बोली वाढविण्याची किमत
		आरक्षित मूल्य	इस्टे (१०%)		
१	बिगर शेतजमिन ब्लॉक क्र.१७२(नवीन सर्वे / ब्लॉक क्र.७५९९), जमिन क्षेत्रक सुमारे १९७२९ चौ.मी. आणि मौजे सोनासान, तालुका प्रन्तीज नोंदीणीकृत जिल्हा व उपजिल्हा सबराकंधा (इमारतीसह) चतुसिमा खालीलप्रमाणे: पूर्वस : सोनासान काटवाडातील पंचायती रस्ता, पश्चिमेस : पटेल बाह्याई मधुभाई आणि पटेल पाशाभाई मधुभाई यांची जमिन, उत्तरेस : बिपीनभाई कांतीभाई पटेल यांची जमिन, दक्षिणेस : डाहाभाई शिवाभाई पटेल यांची जमिन,	रु. १३,२५,००,०००/-	रु. १,३२,५०,०००/-	४ जून, २०२२ दु.१२.०० वा. ते दु.२.०० वा.	रु. ५,००,०००/-

आम्ही/बँकेने विनियोग केला आहे आणि रु.९०,२४,८७५/- (नव्वद लाख चोवीस हजार आठशे पंचाहतर फक्त) कर्ज खात्यातील देय रकमेसाठी हे समायोजन केले आहे.

***इस्टे आरटीजीएस /एनईफटी द्वारे स्टेट बँक खात्यावर पाठवले जाईल नाव: राज राधे फिन लि. रिकव्हरी अकाउंट, बँक खाते क्रमांक ५०२०००६०७६५७५५ ज्याचे खाते एचडीएफसी बँक आयएफएससी कोड एचडीएफसी०००००६ आहे. *इस्टे जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २७ जून २०२२ दुपारी ०४:०० पर्यंत**

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया www.rfl.in आणि <https://sarfaesi.auctiontiger.net> पहा.
सर्व इच्छुक सहभागी / बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी <http://sarfaesi.auctiontiger.net> या वेबसाइटला भेट द्यावी. तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिवावाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी, संध्याकाळी बोलीदार मे. ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, शी रामप्रसाद शर्मा यांच्याशी संपर्क साधा, संपर्क क्रमांक: ८०००२३२९७/०७९-६९८९३६८०३. ईमेल आयडी: ramprasad@auctiontiger.net, support@auctiontiger.net
सरफायसी कायदा, २००२ अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना

प्रतिभूत व्याज (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना

या लिवाव सूचनेची इंग्रजी आवृत्ती आणि इतर कोणत्याही भाषेतील आवृत्तीमध्ये कोणतीही तफावत असल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल. कर्जदारांनी दाखल केलेला एसए क्र.२२८/२०२० चा डीआरटी-१ अहमदाबाद येथे प्रतबिंबित आहे. मात्र लिवावाला स्थगिती नाही.

सही / -
प्राधिकृत अधिकारी
राज राधे फायनान्स लिमिटेड

दिनांक : १७.०५.२०२२
ठिकाण : मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Jayesh D. Kenia residing at Flat No.13 on 1ST Floor, in Wing "A" in the Building known as "Santacruz Shilpa Co-Operative Housing Society Ltd" area admeasuring about 460 Sq. Ft Built-up area on land bearing CTS No. H/156, Plot No. 58, piece and parcels of land lying being and situated at village Bandra H Beasant Street, Santacruz West Mumbai 400054 has left behind only legal heir i.e. Mr. Umang Jayesh Kenia.

All persons having any claim, right, related with legal heir of Mr. Jayesh D. Kenia is required to make the same known in writing along with duly notarized supporting document at my office at **Sumitra & Associates, Advocates & Legal Consultants, C-703, Gokul Residency, Thakur Village, Kandivali (E), Mumbai-400101** with fourteen days from the date hereof.

Date : 19.05.2022
Place : Mumbai
Sd/-
Sumitra & Associates
Advocates & Legal Consultants.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large, whereas my client **Mr. Bhairusingh Rajpurohit** aka Mr. Bherusingh A. Rajpurohit presently residing at Flat no. 205, Manojgi Apartment, station road, Opp Bhayander Police Station, Bhayander (west), Thane-401101, Whereas Late Smt. Rukmani Devi Bhairusingh Rajpurohit died intestate on 01st August, 2011 leaving behind two legal heirs 1) Mr. Rakesh Bhairusingh Rajpurohit and 2) Meenakshi Bhairusingh Rajpurohit as her only legal heirs, successors for the said residential flat referred herein more particularly, whereas after the demise of Late Smt. Rukmani Devi Bhairusingh Rajpurohit, wife of my client, have left Mr. Rakesh Bhairusingh Rajpurohit and Meenakshi Bhairusingh Rajpurohit as her only legal heirs. TAKE FURTHER NOTICE THAT, if any person or persons having any sought of claim against or in respect of the aforesaid property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale lease, lien, gift, charge, attachment whether adjudicated in any litigation or by way of any other right or claim or objection of whatsoever nature, are required to make the same in writing the undersigned **within 14 days** from the date of this current publication together with relevant documents of such claim, if no claim is made within stipulated time the transaction shall be entered into and shall be deemed to have waived such claim and shall not be binding upon my clients.
Sd/- Advocate Aniket C. Pardeshi
Shop no. 1, Sonam Mahada Chs. New Golden Nest, Opp. Sports Complex, Bhayander (East), Thane-401105, 8655221649.
Date : 19/05/2022 Place : Bhayander

**MUKTA ARTS LIMITED**

CIN:L92110MH1982PLC028180
Regd. Office : Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai-400 065.Tel. No. (022) 33649400. Website : www.muktaarts.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated						
		3 Months Ended		March 31, 2021 (Audited)	3 Months Ended		March 31, 2021 (Audited)				
		March 31, 2022 (Audited)	December 31, 2021 (Unaudited)		March 31, 2022 (Audited)	December 31, 2021 (Unaudited)					
1.	Total income from operations (net)	4,342.30	822.57	547.96	6,285.50	2,980.78	8,107.06	3,516.02	2,134.50	15,323.07	8,768.73
2.	Net Profit / (Loss) (before tax, Exceptional items)	1,932.34	337.71	(48.14)	2,458.52	904.94	2,131.95	(116.18)	(791.41)	1,048.73	(1,079.83)
3.	Net Profit / (Loss) (before tax, after Exceptional items)	1,932.34	337.71	(48.14)	2,458.52	904.94	2,131.95	(116.18)	(791.41)	1,048.73	(1,079.83)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,448.21	285.75	(120.90)	1,888.44	747.71	1,643.25	(158.48)	(786.98)	487.36	(1,132.92)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	1,628.56	285.75	(164.29)	2,068.79	704.31	1,477.01	(155.36)	(738.71)	655.10	(1234.64)
6.	Equity share capital (In Rs.)	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,906,000	112,926,000
7.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic & Diluted	7.21	1.27	(0.73)	9.16	3.12	6.54	(0.69)	(3.27)	2.90	(5.47)

Notes:

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 17th May, 2022.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Ltd. at www.bseindia.com and NSE Ltd. at www.nseindia.com and on Company's website: www.muktaarts.com.
- These Financials Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Mukta Arts Limited
For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Rahul Puri
Managing Director
DIN:01925045

Date : 17 May 2022
Place : Mumbai